

No. :

Test Booklet Code
परीक्षा पुस्तिकेचा कोड/संकेत

MARATHI

G3

NAKHA

This Booklet contains 24+44 pages.
या पुस्तिकेत 24+44 पृष्ठे आहेत.

Do not open this Test Booklet until you are asked to do so.

ही पुस्तिका निरीक्षकांच्या आदेशाशिवाय उघडू नये.

Read carefully the Instructions on the Back Cover of this Test Booklet.

या पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर दिलेले नियम काळजीपूर्वक वाचावेत.

Important Instructions :

1. The Answer Sheet is inside this Test Booklet. When you are directed to open the Test Booklet, take out the Answer Sheet and fill in the particulars on **side-1** and **side-2** carefully with **blue/black ball point pen** only.
2. The test is of **3 hours** duration and Test Booklet contains **180** questions. Each question carries **4** marks. For each correct response, the candidate will get **4** marks. For each incorrect response, **one mark** will be deducted from the total scores. The maximum marks are **720**.
3. Use **Blue/Black Ball Point Pen only** for writing particulars on this page/marking responses.
4. Rough work is to be done on the space provided for this purpose in the Test Booklet only.
5. **On completion of the test, the candidate must hand over the Answer Sheet to the invigilator before leaving the Room/Hall. The candidates are allowed to take away this Test Booklet with them.**
6. The CODE for this Booklet is **G3**. Make sure that the CODE printed on **Side-2** of the Answer Sheet is the same as that on this Test Booklet. In case of discrepancy, the candidate should immediately report the matter to the Invigilator for replacement of both the Test Booklet and the Answer Sheet.
7. The candidates should ensure that the Answer Sheet is not folded. Do not make any stray marks on the Answer Sheet. Do not write your Roll No. anywhere else except in the specified space in the Test Booklet/ Answer Sheet.
8. Use of white fluid for correction is **NOT** permissible on the Answer Sheet.

महत्वपूर्ण निर्देश :

1. उत्तर पत्रिका याच परीक्षा पुस्तिकेमध्ये आहे. जेव्हा तुम्हाला परीक्षा पुस्तिका उघडण्यास सांगितले जाईल तेव्हा उत्तर पत्रिका काढून पृष्ठ-1 व पृष्ठ-2 वर फक्त निळ्या/काळ्या बॉल पॉईन्ट पेननेच तपशील भरावा.
2. परीक्षेचा अवधी **3** तास आहे. तसेच परीक्षा पुस्तिकेमध्ये **180** प्रश्न आहेत; प्रत्येक प्रश्नाला **4** गुण आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला **4** अंक दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण अंकातून एक अंक कमी केला जाईल. अधिकतम गुण **720** आहेत.
3. या पानावर तपशील भरण्यासाठी तसेच उत्तरे चिन्हांकित करण्यासाठी फक्त निळे/काळे बॉल पॉईन्ट पेनच वापरावे.
4. कचे काम या परीक्षा पुस्तिकेतील निर्धारित स्थानावरच करावे.
5. परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थीनी कक्ष/हॉल सोडण्यापूर्वी उत्तर पत्रिका कक्ष निरीक्षकांना अवश्य द्यावी. परीक्षार्थी परीक्षा पुस्तिका आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात.
6. या पुस्तिकेचा कोड/संकेत **G3** हा आहे. या पुस्तिकेचा कोड/संकेत उत्तर पत्रिकेच्या पान-2 वर असलेल्या कोड/संकेताशी हा मिळताजुळता असल्याची खात्री करून घ्यावी. कोड/संकेत वेगळा असल्यास परीक्षार्थीने निरीक्षकांना याबाबत माहिती देऊन परीक्षा पुस्तिका व उत्तर पत्रिका बदलून घ्यावी.
7. परीक्षार्थीने उत्तर पत्रिकेची घडी घालू नये किंवा त्यावर कोणतेही चिन्ह काढू नये. परीक्षार्थीने आपला अनुक्रमांक प्रश्न पुस्तिका/ उत्तर पत्रिकेवर दिलेल्या स्थानाखेरीज इतरत्र कोठेही लिहू नये.
8. उत्तर पत्रिकेवरील कोणत्याही प्रकारची चूक सुधारण्यासाठी व्हाईट-फ्ल्युइडचा उपयोग करू नये.

In case of any ambiguity in translation of any question, English version shall be treated as final.

प्रश्नाच्या अनुवादात कोणतीही अस्पष्टता असल्यास इंग्रजी अनुवाद अंतिम मानला जाईल.

Name of the Candidate (in Capitals) : _____

परीक्षार्थीचे नाव (मोठ्या अक्षरात) :

Roll Number : in figures _____

अनुक्रमांक : अंकांमध्ये _____

: in words _____

: शब्दांमध्ये _____

Centre of Examination (in Capitals) : _____

परीक्षा केंद्र (मोठ्या अक्षरात) :

Candidate's Signature : _____

परीक्षार्थीचे हस्ताक्षर :

Facsimile signature stamp of

Centre Superintendent : _____

Invigilator's Signature : _____

निरीक्षकांचे हस्ताक्षर :

1. ऑक्सिजन वहन संदर्भातील चुकीचे विधान ओळखा.
- CO_2 चा अंशिक दाब ऑक्सिजनचे हिमोग्लोबिन बरोबर बद्द होण्यात अडथळा आणतो.
 - वायुकोषामधील जास्त H^+ संहती ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होण्यासाठी पोषक असते.
 - वायुकोषातील कमी pCO_2 ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होण्यासाठी पोषक असते.
 - ऑक्सिजनचे हिमोग्लोबिन बरोबर बद्द होणे हे मुख्यत्वे O_2 च्या अंशिक दाबाशी निगडीत असते.
2. पुढीलपैकी अचूक सजीव ओळखा जो मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या वातावरणातील बदलांमुळे उत्कांत झाला आहे :
- गॅलेपॅगोस बेटा वरील डार्विनच्या फिंचेस
 - तणनाशक प्रतिरोधक तण
 - रसायन औषधी प्रतिरोधक सुस्पष्ट केंद्रक असलेले
 - कुत्र्यांसारखे मानव-निर्मित पाणीव प्राण्यांचे संकर
- (a) आणि (c)
 - (b), (c) आणि (d)
 - फक्त (d)
 - फक्त (a)
3. खालीलपैकी कोणते बीजसुप्तावस्थेला कारणीभूत संदमक घटक नाही ?
- अॅबसिसिक आम्ल
 - फीनॉलीक आम्ल
 - पॅरा-अॅस्कोर्बिक आम्ल
 - जिबरेलिक आम्ल
4. रोगजनक सजीव आणि रोग यांच्या योग्य जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा.
- | स्तंभ - I | स्तंभ - II |
|---------------------------------|-------------------|
| (a) टायफॉइड | (i) त्रुकेरेरिआ |
| (b) न्युमोनिआ | (ii) प्लास्मोडिअम |
| (c) फिलारीअस | (iii) साल्पोनेला |
| (d) मलेरिआ | (iv) हिमोफिल्स |
| (a) (b) (c) (d) | |
| (1) (iii) (iv) (i) (ii) | |
| (2) (ii) (i) (iii) (iv) | |
| (3) (iv) (i) (ii) (iii) | |
| (4) (i) (iii) (ii) (iv) | |

5. अंत श्वसनाच्या घटनेमध्ये घडणारी अचूक घटना निवडा.
- छाती पटलाचे आकुंचन होते.
 - बाह्य आंतर पर्शुका स्नायूचे आकुंचन होते.
 - फुफ्फुसाचे आकारमान कमी होते.
 - अंतःफुफ्फुस दाब वाढतो.
- (c) आणि (d)
 - (a), (b) आणि (d)
 - फक्त (d)
 - (a) आणि (b)
6. RuBisCo विकराच्या ऑक्सीडीकरणांच्या कार्यामुळे प्रकाशी श्वसन होते त्यामुळे _____ हे तयार होतात.
- 3-कार्बन असलेला 1 रेणू
 - 6-कार्बन असलेला 1 रेणू
 - 4-कार्बन असलेला 1 रेणू आणि 2-कार्बन असलेला 1 रेणू
 - 3-कार्बन असलेले 2 रेणू
7. प्रकाशावलंबी अभिक्रियेत, प्लास्टोक्रीनोन इलेक्ट्रॉन स्थानांतर _____ या पासून करतात.
- Cytb_6f संकुल ते PS-I
 - PS-I ते NADP^+
 - PS-I ते ATP सिंथेज
 - PS-II ते Cytb_6f संकुल
8. विद्युतकण संचलनामध्ये, DNA चे दुभाजलेले तुकडे यांच्या साहाय्याने बघता येतात :
- UV प्रारणात इथिडियम ब्रोमाईडमुळे
 - UV प्रारणात ॲसिटोकार्माइनमुळे
 - अवरक्त प्रारणात इथिडियम ब्रोमाईडमुळे
 - प्रखर निळ्या प्रकाशात ॲसिटोकार्माइनमुळे
9. दर्जीदार (प्रमाणित) ECG मध्ये QRS संकुल पुढीलपैकी _____ दर्शविते.
- कर्णिकांचे विधुविकरण
 - जवनिकांचे विधुविकरण
 - जवनिकांचे पुनर्धुविकरण
 - कर्णिकांचे पुनर्धुविकरण

- 10.** वनस्पतींत खालीलपैकी कोणता शरीरभाग दोन पिढ्या एकात एक अशया आढळतात?
- परागकोशातील परागकण
 - अंकुरित झालेल्या परागकण व त्यातील दोन पुंयुग्मके
 - फलांमध्ये असलेल्या बिया
 - बीजांडातील भ्रूणकोश
- (a), (b) आणि (c)
 - (c) आणि (d)
 - (a) आणि (d)
 - (a) फक्त
- 11.** प्लाझ्मोडिअमची मानवी शरीरात प्रवेशणारी संक्रमण संसर्ग अवस्था _____ आहे.
- स्पोरोझोइट्स
 - मादी युग्मपेशी (मादी गॅमिटोसाइट)
 - नर युग्मपेशी (नर गॅमिटोसाइट)
 - ट्रोफोझोइट्स
- 12.** अयोग्य विधान ओळखा :
- रसकाष्ठ पाणी व खनिजाचे वहन मूळांपासून पानांपर्यंत करतात.
 - रसकाष्ठ सर्वात आतील द्वितीय प्रकाष्ठ असून त्यांचा रंग फिकट असतो.
 - अंतःकाष्ठावर टॅनिन, रेझीन, तेले इत्यादींचा थर असल्यामुळे याचा रंग गडद असतो.
 - अंतःकाष्ठ पाण्याचे वहन करत नाही पण त्या भक्कम आधार देतात.
- 13.** पेंगवीनचे आणि डॉलफिनचे फिलपर ही उदाहरणे _____ ची आहेत.
- समकेंद्री उत्कांती
 - औद्योगिकशयामलता
 - नैसर्गिक निवड
 - अनुकूल विकिरण
- 14.** जीन 'T' जो ABO रक्तगट नियंत्रण करतो त्यांच्याशी संदर्भिय चुकीचे विधान शोधा.
- एका व्यक्तीमध्ये तीन पैकी दोन युग्मविकल्प असतील.
 - जेव्हा I^A आणि I^B एकत्र असतात तेव्हा ते समान प्रकारची शर्करा व्यक्त करतात.
 - युग्म 'T' कोणतीही शर्करा निर्मित नाही.
 - जीन (I) तीन युग्मविकल्प आहेत.
- 15.** संघ कॉर्डटा (समपृष्ठरज्जूधारी) करीता पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
- युरोकॉरडेटा मध्ये समपृष्ठरज्जू डोक्यापासून शेपटीपर्यंत पसरलेला असतो आणि संपूर्ण जीवनभर अस्तित्वात असतो.
 - पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये समपृष्ठरज्जू फक्त गर्भावस्थेत असतो.
 - मध्यवर्ती चेतासंस्था पश्च (पृष्ठ) बाजूस आणि पोकळ असतो.
 - कॉर्डटा (समपृष्ठरज्जूधारी) 3 उपसंघात विभागलेले आहेत. हेमिकॉर्डटा, ट्युनिकेटा आणि सेफेलोकॉर्डटा
- (c) आणि (a)
 - (a) आणि (b)
 - (b) आणि (c)
 - (d) आणि (c)
- 16.** मूत्रामधील पुढीलपैकी कोणती परिस्थिती मधुमेहास निर्देशित करते?
- युरेमिआ आणि विरघळलेले मूत्र खनिज
 - किटोनुरिआ आणि ग्लायकोसूरिआ
 - विरघळलेले मूत्र खनिज आणि हायपरग्लायसेमिया
 - युरेमिआ आणि किटोनुरिआ
- 17.** प्रथिन संश्लेषणातील स्थानांतरणातील पहिली पायरी ही आहे :
- DNA रेणूची ओळख होणे.
 - tRNA चे अमिनो ॲसिलेशन (अमिनो आम्लांचे सक्रियीकरण)
 - ॲन्टीकोडॉनला ओळखणे
 - रायबोसोमची लहान व मोठ्या घटकांची बांधणी
- 18.** किरण पुष्पकात हे असते :
- ऊर्ध्व अंडाशय
 - अधोजाधी अंडाशय
 - अर्ध निम्न अंडाशय
 - निम्न अंडाशय
- 19.** वाढीच्या या अवस्थेत वाढीचा दर सर्वात जास्त असतो :
- विलंब अवस्था
 - वृद्धावस्था
 - सुप्तावस्था
 - घातांकी अवस्था

20. खोडाच्या तळापासून विकसित होणाऱ्या मुळंना _____ म्हणतात.
- आदिमुळे
 - आधार मुळे
 - पाश्व मुळे
 - तंत्रमय मुळे
21. जलपर्णी व पाणकमळमध्ये परागण अनुक्रमे यापासून होते :
- पाण्याच्या प्रवाहातून फक्त
 - वायू आणि पाणी
 - कीटक आणि पाणी
 - कीटक किंवा वायू
22. वैनॉकिस गाळ (स्लज) डायजेस्टर मध्ये पुढील सांडपाणी उपचारासाठी पुढीलपैकी काय वापरले जाते?
- तरंगते डेब्रीस (कचरा)
 - प्राथमिक उपचारातील टाकून दिलेले (एफ्लूएंट)
 - क्रियाशील केलेला गाळ
 - प्राथमिक गाळ (स्लज)
23. द्विपाश्व समिती आणि देहगुहा रहित प्राणी उदाहरण आहे :
- चपटे कृमी
 - अॅस्कहेलमिनथिस
 - वलयांकित कृमी
 - टीनोफोरा
24. पुढीलपैकी कोणते मूलभूत अमिनो आम्ल आहे?
- ग्लुटामिक आम्ल
 - लायसिन
 - व्हॅलिन
 - टायरोसिन
25. ज्या महिलेस गर्भधारणा होत नाही अशा महिलेस गर्भ स्थानांतरणाची कोणती तंत्रज्ञान पद्धती मदत करेल?
- GIFT आणि ZIFT
 - ICSI आणि ZIFT
 - GIFT आणि ICSI
 - ZIFT आणि IUT

26. अंतर्वेशी पिंडा संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?
- त्यांचा सहभाग अन्न कणांचा अंतर्ग्रहण करण्यात आहे.
 - ते पेशीदव्यांत मुक्त असतात.
 - ते पेशीदव्यांतील राखीव घटकांचे प्रतिरूप करतात.
 - ते कोणत्याही पटलांनी वेष्टित नाहीत.
27. वंशागतीचा गुणसूत्रीय सिद्धांतांची प्रयोगातून पडताळणी यांनी केली :
- सुतॉन
 - बोव्हेरी
 - मॉरगन
 - मेंडेल
28. लैंगिक संक्रमणातून होणारे सर्व आजार असणारा पर्याय निवडा.
- गोनोहिआ, मलेरिआ, जेनायटल हरपीस
 - AIDS, मलेरिया, फिलारीआ
 - कॅन्सर, AIDS, सिफिलीस
 - गोनोहिआ, सिफिलीस, जेनायटल हरपीस
29. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
- प्रोइन्सुलिनला एक जास्त पेप्टाइड आहे त्यास C-पेप्टाइड (C-peptide) म्हणतात.
 - कार्यरत इन्सुलिन मध्ये A आणि B शृंखला हायड्रोजन बंधाने जोडलेल्या असतात.
 - जनुकिय अभियांत्रिने केलेले इन्सुलिन इ-कोलाय मध्ये निर्मिलेले असते.
 - माणसामध्ये इन्सुलिनचे उत्पादन प्रोइन्सुलिन असे होते.
30. दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये ग्लायकोप्रोटीन व ग्लायकोलिपिड कोणत्या स्थानांत तयार होतात?
- पेरॉकिससोम्स
 - गॉल्जी संकुल
 - पॉलीसोम्स
 - आंतर्द्रव्य जालिका

31. पुढील स्तंभांच्या जोड्या जुळवा आणि अचूक पर्याय निवडा :
- | स्तंभ – I | स्तंभ – II | | |
|---------------------|---------------------------|------|-------|
| (a) क्लोस्ट्रीडीअम | (i) सायक्लोस्पोरीन – A | | |
| | ब्यूटीलिकम | | |
| (b) द्रायकोडरमा | (ii) ब्युटारिक आम्ल | | |
| | पॉलिस्पोरम | | |
| (c) मोनासक्स | (iii) सायट्रिक आम्ल | | |
| | परप्युरिअस | | |
| (d) अॅस्परजीलस निगर | (iv) रक्तातील कोलेस्टेरॉल | | |
| | कमी करणारा प्रतिनिधी | | |
| (a) | (b) | (c) | (d) |
| (1) (ii) | (i) | (iv) | (iii) |
| (2) (i) | (ii) | (iv) | (iii) |
| (3) (iv) | (iii) | (ii) | (i) |
| (4) (iii) | (iv) | (ii) | (i) |
32. जीवनाच्या उत्कांतीत भौणिकीय पुराव्यांना ह्याने नामंजुरी दिली :
- (1) अॅलफ्रेड वॉलेस
 - (2) चाल्स डार्विन
 - (3) ओपैरिन
 - (4) कार्ल इन्स्ट्ट वॉन बायर
33. वाहकातील ग्रथित (निगडीत) DNA चा प्रत अंक नियंत्रित करणाऱ्या क्रमाला _____ असे म्हणतात.
- (1) Ori साईट
 - (2) पॅलिनड्रोमीक क्रम
 - (3) रेकगनीशन साईट
 - (4) निवडक मार्कर
34. व्हायरॉइड्स संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे?
- (1) त्यांत मुक्त RNA प्रथिनांच्या कवचाशिवाय असतो.
 - (2) त्यांत DNA प्रथिनांच्या वेष्टिट असतो.
 - (3) त्यांत मुक्त DNA प्रथिनांच्या कवचाशिवाय असतो.
 - (4) त्यांत RNA प्रथिनांच्या वेष्टिट असतो.
35. 1987 मध्ये मॉन्ट्रीयल (नियम) प्रोटोकॉल याच्या नियंत्रणासाठी अधिकृत झाला :
- (1) ओजोन वायूचे घटन करणाऱ्या पदार्थाचे
 - (2) हरित गृह वायूचे मोर्चन करण्यावर
 - (3) ई-कचरा विल्हेवाट करण्यावर
 - (4) एका देशातून दुसऱ्या देशात जनुकीय दृष्ट्या सुधारित केलेल्या सजीवांचे वहन करण्याकरिता
36. एका सायट्रिक आम्ल चक्रांत होणाऱ्या द्रव्य पातळी वरचे स्फुरदीकरणाची संख्या इतकी आहे :
- (1) एक
 - (2) दोन
 - (3) तीन
 - (4) शून्य
37. पुढीलपैकी कोणत्या संप्रेरकाची पातळी अंडोत्सर्गास (अंडविगोचन) कारण होते?
- (1) प्रोजेस्टेरॉनचे जास्त संहतीकरण
 - (2) LH (एल एच) चे कमी संहतीकरण
 - (3) FSH (एफ एस एच) चे कमी संहतीकरण
 - (4) इस्ट्रोजेनचे जास्त संहतीकरण
38. पुढीलपैकी योग्य जोडी निवडा :
- | | | |
|----------------------|---|--|
| (1) फेनाइल किटोनुरिआ | - | अलिंगसूत्र प्रबलक लक्षण |
| (2) सिकल सेल ऑनिमिया | - | अलिंगसूत्र निर्बलक लक्षण, गुणसूत्र –11 |
| (3) थॅलेसेमिया | - | X ग्रस्त/निगडीत |
| (4) हिमोफिलीआ | - | Y निगडीत |
39. घनाभरूप अभिस्तर सूक्ष्मउद्दरोह (सूक्ष्मउद्वर्ध) येथे आढळतात :
- (1) लाळ्यंथीची नलिका
 - (2) नेफ्रॉन ची समीप संवलित नलिका
 - (3) युस्टेशिअन नलिका
 - (4) आतळ्याची अंतरबाजू
40. अंटार्कटिक प्रदेशात हिमअंधत्व यापासून होते :
- (1) UV-B प्रारणांच्या जास्त प्रमाणांमुळे डोळ्याच्या पारपटलाच्या प्रदाह होण्यामुळे
 - (2) हिमाच्छादावरून प्रकाशाचे जास्त प्रतिविंबीत होण्यामुळे
 - (3) अवरक्त किरणांमुळे दृष्टिपटलांला इजा होण्यामुळे
 - (4) कमी तापमानामुळे डोळ्यांमधील द्रवांच्या गोठण्यामुळे
41. खालीलपैकी कोणती जोडी एकपेशीय शैवालांची आहे?
- (1) जेलिडीयम आणि ग्रॅसिलॅरिया
 - (2) अॅनबीना आणि व्हॉलवोक्स
 - (3) क्लोरेला आणि स्पीरलीना
 - (4) लॅमिनारीया आणि सरगेसम

42. वनस्पतींच्या आडव्या छेदात खालीलपैकी या शरीररचना आढळतात :
- संवहनी पूलांची संख्या बरीच असून ती आधारविभाजी ऊतीमध्ये विखुरलेली असून प्रत्येक संवहनी पूला सभोवती दृढजर्तीचे आवरण आहे.
 - आधार ऊतीमध्ये खूप प्रमाणात मूलऱ्याती आहेत.
 - संवहनी पूल एकत्रिज्य आणि बंदिस्त आहेत.
 - रसवाहिनीत मूलऱ्याती नाहीत.
- हा वनस्पतींतील कोणता विभाग व तो कोणता शरीराचा भाग आहे हे ओळखा :
- एकबीजपत्री मूळ
 - द्विबीजपत्री खोड
 - द्विबीजपत्री मूळ
 - एकबीजपत्री खोड
43. मेंडेलनी वाटाण्यात फक्त एका लक्षणात वैधम्य असलेल्या शुद्ध वंशक्रम असलेल्या बाकी सर्व समान वैशिष्ट्ये असलेल्या किती प्रजाती निवडल्या?
- 2
 - 14
 - 8
 - 4
44. फ्लोरिडियन स्ट्यर्चची रचना यांच्या समान असते :
- अमायलोपेकिटन आणि ग्लायकोजेन
 - मॅनिटॉल आणि अलिन
 - लॅमिनारीन आणि सेल्युलोज
 - स्टार्च आणि सेल्युलोज
45. पुढीलपैकी G_1 प्रावस्थेशी निगडीत आंतर प्रावस्थेची आंतरप्रावस्थेमधील (Gap1) G_1 प्रावस्थेशी निगडीत अचूक विधान ओळखा.
- सर्व पेशी घटकांची पुनःसुसुत्रता होते.
 - पेशी चयापचयदृष्टीने सक्रीय, वाढ होते परंतु त्याच्या DNA (डी एन ए) प्रतिकृती होत नाही.
 - केंद्रक विभाजन होते.
 - DNA निर्मिती किंवा प्रतिकृती तयार होते.
46. कोणत्या पद्धतीने बिकानेरी मेंडो (मादी) आणि मरीनो मेंडा (नर) यापासुन हिसारडेल निपज तयार केलेली आहे?
- उत्परिवर्तनीय प्रजनन
 - संकर प्रजनन
 - अंतः प्रजनन
 - बाह्य प्रजनन

47. प्रतिक्षमतेशी संदर्भित चुकीचे विधान ओळखा.
- जेव्हा तयार प्रतिद्रव्य प्रत्यक्ष दिले जाते त्यास उपार्जित “रोगप्रतिकार शक्ती” म्हणतात.
 - स्वार्जित रोगप्रतिकार शक्ती ताबडतोब असते आणि पूर्ण प्रतिसाद देते.
 - गर्भ मातेकडून काही प्रतिद्रव्य मिळते हे परार्जित रोगप्रतिकारक शक्तीचे एक उदाहरण आहे.
 - पोशिंद्याच्या शरीरात (जिवंत किंवा मृत) प्रतिजन संपर्कात येते तेव्हा प्रतिद्रव्य तयार होते याला स्वार्जित रोगप्रतिकार शक्ती म्हणतात.
48. वैशिष्ट्यपूर्ण पॅलीझोमिक अनुक्रम EcoRI ने ओळखला जातो तो _____.
- 5' - GGAACC - 3'
 - 3' - CCTTGG - 5'
 - 5' - CTTAAG - 3'
 - 3' - GAATTC - 5'
 - 5' - GGATCC - 3'
 - 3' - CCTAGG - 5'
 - 5' - GAATTC - 3'
 - 3' - CTTAAG - 5'
49. जर दोन सलग बेस पेअरमधील अंतर 0.34 nm आहे आणि एका विशिष्ट सस्तन पेशीतील DNA द्विसर्पिलच्या बेस पेअरची एकूण संख्या $6.6 \times 10^9 \text{ bp}$ आहे, तर DNA ची अंदाजे लांबी _____ असेल.
- 2.5 मीटर
 - 2.2 मीटर
 - 2.7 मीटर
 - 2.0 मीटर
50. झुरळाचे डोके काढले तरी ते काही दिवस जिवंत राहू शकते कारण :
- झुरळ मध्ये चेतासंस्था नसते.
 - डोक्यामध्ये चेतासंस्थेचा थोडा भाग असतो आणि उरलेला शरीराच्या अधरक बाजूस असतो.
 - डोक्यामध्ये चेतासंस्थेचा $1/3$ भाग असतो, उरलेला भाग शरीराच्या पृष्ठबाजूस असतो.
 - झुरळची अधिग्रासनाली गंडीका उदराच्या अधरक बाजूस असतात.

51. तृणभूमि परिसंस्थेतील पोषण पातळीचे व त्यातील जाति उदाहरणांच्या योग्य जोड्या लावा.

- | | |
|------------------------|------------|
| (a) चतुर्थ पोषण पातळी | (i) कावळ |
| (b) द्वितीय पोषण पातळी | (ii) गिधाड |
| (c) प्रथम पोषण पातळी | (iii) ससा |
| (d) तृतीय पोषण पातळी | (iv) गवत |

योग्य पर्याय निवडा :

- | (a) | (b) | (c) | (d) |
|-----------|-------|-------|------|
| (1) (iii) | (ii) | (i) | (iv) |
| (2) (iv) | (iii) | (ii) | (i) |
| (3) (i) | (ii) | (iii) | (iv) |
| (4) (ii) | (iii) | (iv) | (i) |

52. एन्टेरोकायनेज विकर _____ रूपांतरणास मदत करते.

- (1) ट्रिप्सिनोजेनचे ट्रिप्सिन मध्ये
- (2) केसिनोजेनचे केसिन मध्ये
- (3) पेप्सिनोजेनचे पेप्सिन मध्ये
- (4) प्रोटीनचे पॉलीपॅटाइड मध्ये

53. मानवी पचनसंस्थेच्या दृष्टीने अचूक विधान ओळखा.

- (1) पचन नलीकाचे सीरमीपटल सर्वात आतील थर आहे.
- (2) शेषांत्र हा जास्त गुंडाळलेला भाग आहे.
- (3) अधनाल आंत्रपुच्छ आद्यांत्रापासून निघते.
- (4) शेषांत्र लहान आतळ्यात उघडते.

54. उसाच्या शेतीमध्ये फवारल्यामुळे खोडांची लांबी वाढून उत्पादनात विलक्षण वाढ होते ह्यात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती वृक्षी नियंत्रकाचे नाव सांगा.

- (1) जिबरेलिन
- (2) इथिलीन
- (3) ॲंबसिसिक आम्ल
- (4) सायटोकायनिन

55. रिस्ट्रक्शन विकर संदर्भत चुकीचे विधान ओळखा.

- (1) ते DNA स्ट्रॅड पैलीन्ड्रोमिक ठिकाणी कापते.
- (2) ते जनुकीय अभियांत्रिकी मध्ये वापरले जातात.
- (3) चिकट बाजू DNA (डीएनए) लायगेजने जोडल्या जातात.
- (4) प्रत्येक रिस्ट्रक्शन विकर DNA (डीएनए) अनुक्रमाची तपासणी करून कार्य करते.

56. योग्य जोड्या लावा :

- | | |
|---------------------------|--------------|
| (a) अभिक्रियांची संदर्भके | (i) रायसीन |
| (b) पेप्टाइड बंध असलेला | (ii) मेलोनेट |
| (c) कवकांच्या पेशी | (iii) कायटीन |
| आवरणातील घटक | |
| (d) द्वितीयक चयापचयित | (iv) कोलॅजेन |

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

- | (a) | (b) | (c) | (d) |
|-----------|-------|-------|------|
| (1) (iii) | (i) | (iv) | (ii) |
| (2) (iii) | (iv) | (i) | (ii) |
| (3) (ii) | (iii) | (i) | (iv) |
| (4) (ii) | (iv) | (iii) | (i) |

57. अन्नमार्गातील चषक पेशी रूपांतरीत झालेल्या आहेत. पुढीलपैकी _____ या पासून रूपांतरीत आहेत.

- (1) स्तंभीय अभिस्तर पेशी
- (2) कास्थिपेशी
- (3) संयुक्त अभिस्तर पेशी
- (4) सरल पट्टकी पेशी

58. पुढील स्तंभाच्या जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा.

- | स्तंभ – I | स्तंभ – II |
|-------------------------|---------------------------|
| (a) 6-15 कल्लविदरी | (i) द्रायगॉन
जोड्या |
| (b) विषम पालीतील पुच्छ | (ii) सायक्लोस्टोम्स
पर |
| (c) वाताशय | (iii) कास्थिमय मासे |
| (d) विषारी नांगी | (iv) अस्थिमय मासे |
| (a) (b) (c) (d) | |
| (1) (iii) (iv) (i) (ii) | |
| (2) (iv) (ii) (iii) (i) | |
| (3) (i) (iv) (iii) (ii) | |
| (4) (ii) (iii) (iv) (i) | |

59. युग्मनाक्ष जटिल या अवस्थेत विरघळले जाते :

- (1) युग्मसूत्रता
- (2) द्विसूत्रता
- (3) तनुसूत्रता
- (4) स्थूलसूत्रता

60. DNA (डीएनए) चे सर्पिलचे प्रतिलेखन करताना विलगीकरण करण्यासाठी कोणते विकर उपयोगी ठरते?

- DNA हेलिकेज
- DNA पॉलिमरेज
- RNA पॉलिमरेज
- DNA (डी.एन.ए.) लायगेज

61. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

- ॲंडेनाईन थायमाईन बरोबर एका H-बंधांनी जोडतो.
- ॲंडेनाईन थायमाईन बरोबर तीन H-बंधांनी जोडतो.
- ॲंडेनाईन थायमाईन बरोबर जोडत नाही.
- ॲंडेनाईन थायमाईन बरोबर दोन H-बंधांनी जोडतो.

62. भूमंडळात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त जैवविविधता (जाति विविधता) आढळते?

- मदागस्कर
- हिमालयीन प्रदेश
- ॲमेझॉन जंगले
- भारतातील पश्चिम घाट

63. पुढील स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा आणि अचूक पर्याय निवडा :

स्तंभ – I	स्तंभ – II
(a) पियुषिका ग्रंथी	(i) ग्रेहचा आजार
(b) अवटु ग्रंथी	(ii) मधुमेह
(c) अधिवृक्क ग्रंथी	(iii) बहुमूत्रता
(d) स्वादुपिंड	(iv) अँडीसनचा आजार
(a) (b) (c) (d)	
(1) (iii) (ii) (i) (iv)	
(2) (iii) (i) (iv) (ii)	
(3) (ii) (i) (iv) (iii)	
(4) (iv) (iii) (i) (ii)	

64. शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांतील गार्टीमध्ये नायट्रोजीनेस विकरांच्या चयापचयात हे घटक तयार होतात :

- फक्त नायट्रेट
- अमोनिया आणि ऑक्सिजन
- अमोनिया आणि हायड्रोजन
- फक्त अमोनिया

65. वनस्पतींतील आवश्यक मूलद्रव्य आणि त्यांचे कार्य यांचा संदर्भ घेऊन योग्य जोड्या लावा :

- | | |
|------------|---|
| (a) लोह | (i) जलप्रकाश विघटन |
| (b) डिंक | (ii) पराग अंकुरित होणे |
| (c) बोरॉन | (iii) हरित द्रव्य तयार होण्यास मदत करते |
| (d) मँगनीज | (iv) IAA चे जीवसंश्लेषण |

योग्य पर्याय निवडा :

- | (a) | (b) | (c) | (d) |
|-----------|-------|------|-------|
| (1) (iv) | (iii) | (ii) | (i) |
| (2) (iii) | (iv) | (ii) | (i) |
| (3) (iv) | (i) | (ii) | (iii) |
| (4) (ii) | (i) | (iv) | (iii) |

66. पुढीलपैकी मूत्रलता प्रतिबंधासाठी कोणते मदत योग्य आहे?

- अल्डोस्टेरोन मुळे Na^+ चे आणि पाण्याचे पुनर्शोषण वृक्क नलीका मधून होते.
- ॲट्रीयल नॅट्रीयुरेटिक घटक वाहिनी आकुंचनास कारण आहे.
- JG पेशी रेनिन कमी प्रमाणात घवतात.
- ADH (ॲडीएच) कमी स्रवणामुळे जास्त पाणी पुनर्शोषिले जाते.

67. द्वितीयक अंडपेशीच्या अर्धसूत्री विभाजनाचा एक भाग _____ पूर्ण होतो.

- प्रयुग्मनाचे वेळी
- युग्मनज तयार झाल्यानंतर
- शुक्राणूचे अंड्याबरोबर विलयन होताना
- अंडउत्सर्गापूर्वी (अंडविमोचना पूर्वी)

68. पुढील स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा :

स्तंभ – I	स्तंभ – II
(a) विविधाहारी झुंडीने येणारी कीड	(i) अँस्टेरिआस
(b) प्रौढ अरिय संमिती दर्शवितो आणि अलीमध्ये द्विपाश्व समिती	(ii) विचू
(c) बुक लंग (पुस्तक फुफ्फुसे)	(iii) टीनोप्लाना
(d) जैवदीप्तीमानता	(iv) लोकस्टा (टोळ)

- | (a) | (b) | (c) | (d) |
|-----------|-------|-------|-------|
| (1) (iv) | (i) | (ii) | (iii) |
| (2) (iii) | (ii) | (i) | (iv) |
| (3) (ii) | (i) | (iii) | (iv) |
| (4) (i) | (iii) | (ii) | (iv) |

69. पुढील स्तंभाच्या योग्य जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा :

स्तंभ – I	स्तंभ – II
(a)	(i) दुसऱ्या आणि सातव्या बरगडी मध्ये स्थापिलेले
(b)	(ii) प्रगंड अस्थिचे शीर
(c)	(iii) जत्रुक
(d)	(iv) उरोस्थीशी जोडत नाही
(a) (b) (c) (d)	
(1)	(i) (iii) (ii) (iv)
(2)	(iii) (ii) (iv) (i)
(3)	(iv) (iii) (i) (ii)
(4)	(ii) (iv) (i) (iii)

70. वनस्पतीमध्ये निकोटीन, स्ट्रिकिनन आणि कॅफेन ही द्वितीयक चयापचयिते यासाठी बनतात :

- (1) वाढीस प्रतिसाद
- (2) संरक्षण क्रिया
- (3) प्रजोत्पादनावर परिणाम
- (4) पोषक मूल्य

71. पुढील स्तंभाच्या योग्य जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा :

स्तंभ – I	स्तंभ – II
(a)	(i) जनुकीय उपचार पद्धती
(b)	(ii) पेशी संरक्षण
(c)	(iii) HIV संक्रमणाचे निदान
(d)	(iv) बैसिलस थुरिन्जेसिस
(a) (b) (c) (d)	
(1)	(iii) (ii) (i) (iv)
(2)	(ii) (iii) (iv) (i)
(3)	(i) (ii) (iii) (iv)
(4)	(iv) (i) (ii) (iii)

72. एस.एल. मिलर याने बंद चंबूत ही रसायने मिसळून त्याच्या प्रयोगात अमिनो आम्ले तयार केली :

- (1) 800°C तापमानात CH_3 , H_2 , NH_4 आणि पाण्याचे बाष्प
- (2) 600°C तापमानात CH_4 , H_2 , NH_3 आणि पाण्याचे बाष्प
- (3) 600°C तापमानात CH_3 , H_2 , NH_3 आणि पाण्याचे बाष्प
- (4) 800°C तापमानात CH_4 , H_2 , NH_3 आणि पाण्याचे बाष्प

73. जैवतंत्रज्ञात वापरलेल्या सजीवांची व त्यांच्या उपयोगाच्या जोड्या लावा :

- (a) बैसिलस थुरिन्जेसिस (i) क्लोरोनींग वाहक
- (b) थरमस अँक्वेटीकस (ii) पहिल्या rDNA रेणूची निर्मिती
- (c) अँग्रोबॅक्टेरियम (iii) DNA पॉलीमरेज ट्रुमिफॅसीन्स
- (d) साल्मोनेला (iv) क्राय प्रथिने टायफीम्युरियम

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

- | (a) | (b) | (c) | (d) |
|-----|-------|-------|-----------|
| (1) | (iv) | (iii) | (i) (ii) |
| (2) | (iii) | (ii) | (iv) (i) |
| (3) | (iii) | (iv) | (i) (ii) |
| (4) | (ii) | (iv) | (iii) (i) |

74. बैसिलस थुरिन्जेसिस (Bt) चा विषयुक्त जीन घालून विकसित केलेली ((Bt) बीटी कापूस जात/कापसाचा वाण) (Bt) कापूस हा _____ साठी प्रतिरोधक आहे.

- (1) बुरशीजन्य रोग्य
- (2) वनस्पती नेमेटोडस
- (3) कीटक भक्षक
- (4) कीटकयुक्त कीड

75. खालीलपैकी योग्य जोडी निवडा :

- | | | |
|---------------------|---|-------------------------------------|
| (1) पॉलीमरेज | - | DNA ला तुकळ्यांमध्ये कापतो |
| (2) न्युक्लीएज | - | DNA च्या दोन धाग्यांना दुभागतो |
| (3) एक्सोन्युक्लीएज | - | DNA रेणूमध्ये विशिष्ट बिंदूवर कापतो |
| (4) लायगेज | - | दोन DNA रेणूना जोडतो |

76. बीजांडाच्या कायेला चिकटलेल्या बीजांडवृत्ताचा भाग हा आहे :
- बीजांडद्वार
 - न्यूसेलस
 - निभाग
 - नाभिका
77. शंकू रूपात बीजाणूपत्रांची मांडणी किंवा स्ट्रोबिलाई यामध्ये आढळते :
- टेरिस
 - मार्कन्शिया
 - इक्वीसेटम
 - सालव्हीनिया
78. पुढील स्तंभाच्या योग्य जोड्या जुळवा आणि अचूक पर्याय निवडा :
- | स्तंभ – I | स्तंभ – II | | |
|---------------------------------|---|-------|-------|
| (a) इओसिनोफिल | (i) दाह प्रतिक्रिया | | |
| (b) आम्लारिंज | (ii) बृहद भक्षी | | |
| (c) उदासीनरागी पेशी | (iii) हिस्टामायनेज
विनाशकारी विकर
वितरीते | | |
| (d) लसिका पेशी | (iv) हिस्टामिन असणारे
कण वितरते | | |
| (a) (b) (c) (d) | | | |
| (1) (iv) | (i) | (ii) | (iii) |
| (2) (i) | (ii) | (iv) | (iii) |
| (3) (ii) | (i) | (iii) | (iv) |
| (4) (iii) | (iv) | (ii) | (i) |
79. ग्लायकोसिडिक बंध व पेप्टाइड बंध असलेले पदार्थ अनुक्रमे ओळखा.
- ग्लिसेरॉल, ट्रीपसिन
 - सेल्युलोज, लेसिथिन
 - इन्युलिन, इन्सुलिन
 - कायटिन, कोलेस्टेरॉल
80. परिसंस्थेतील एकूण प्राथमिक निर्मिती दर व निवळ प्राथमिक निर्मिती दरा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
- एकूण प्राथमिक निर्मिती ही निवळ प्राथमिक निर्मितीपेक्षा नेहमी जास्त असते.
 - एकूण प्राथमिक निर्मिती व निवळ प्राथमिक निर्मिती हे सर्व समान आहेत.
 - एकूण प्राथमिक निर्मिती व निवळ प्राथमिक निर्मितीत काहीच संबंध नसतो.
 - एकूण प्राथमिक निर्मिती ही निवळ प्राथमिक निर्मितीपेक्षा नेहमी कमी असते.

81. पुढील स्तंभाच्या अचूक जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा.
- | स्तंभ – I | स्तंभ – II | | |
|---------------------------------|--|------|-------|
| (a) अपरा | (i) अँड्रोजन्स | | |
| (b) पारदर्शी अंडावरण | (ii) मानवी कोरीऑनिक गोर्नेंडोट्रोपिन (hCG) | | |
| (c) कंद मूत्रमार्ग ग्रंथी | (iii) अंड्यावरील स्तर | | |
| (d) लिंडीग पेशी | (iv) शिश्नास वंगण करणे | | |
| (a) (b) (c) (d) | | | |
| (1) (i) | (iv) | (ii) | (iii) |
| (2) (iii) | (ii) | (iv) | (i) |
| (3) (ii) | (iii) | (iv) | (i) |
| (4) (iv) | (iii) | (i) | (ii) |
82. खालीलपैकी कोणते लोकसंख्येचे गुणविशेष नाही ?
- जनन प्रमाण
 - विनाशिता
 - जाति परस्परक्रिया
 - लिंग गुणोत्तर
83. पुढील स्तंभाच्या जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा :
- | स्तंभ – I | स्तंभ – II | | |
|---------------------------------|----------------------------------|------|-------|
| (a) श्रवणांग | (i) मध्यकर्ण ग्रसनी बरोबर जोडते | | |
| (b) कर्णावर्त | (ii) कर्ण गहनाचा गुंडाळलेला भाग | | |
| (c) युस्टेशिअन नलिका | (iii) अंडाकार खिडकीशी जोडलेले | | |
| (d) रिकिबी | (iv) कर्णावर्त पटलावर स्थापिलेले | | |
| (a) (b) (c) (d) | | | |
| (1) (iii) | (i) | (iv) | (ii) |
| (2) (iv) | (ii) | (i) | (iii) |
| (3) (i) | (ii) | (iv) | (iii) |
| (4) (ii) | (iii) | (i) | (iv) |
84. पुढीलपैकी प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारे प्रथिन कोणते ?
- कोलॅजेन
 - लेकटीन
 - इन्सुलिन
 - हिमोग्लोबीन

85. अर्धसूत्री विभाजनास धरून योग्य जोड्या लावा :

- | | |
|------------------|-----------------------|
| (a) युग्मसूत्रता | (i) समाप्तीकरण |
| (b) स्थूलसूत्रता | (ii) व्यत्यासिका |
| (c) द्विसूत्रता | (iii) जीन विनिमय |
| (d) अपगतिका | (iv) गुणसूत्री संयोजन |

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

- | | | | |
|-----|-------|-------|-------|
| (a) | (b) | (c) | (d) |
| (1) | (iv) | (iii) | (ii) |
| (2) | (i) | (ii) | (iv) |
| (3) | (ii) | (iv) | (iii) |
| (4) | (iii) | (iv) | (i) |
| | | | (ii) |

86. रॉबर्ट मे यांच्या मते भूमंडळवर एकूण जाति विविधता ही साधारण इतकी आहे :

- (1) 20 दशलक्ष
- (2) 50 दशलक्ष
- (3) 7 दशलक्ष
- (4) 1.5 दशलक्ष

87. _____ यांत अर्ध निम्न अंडाशय असते.

- (1) मोहरी
- (2) सूर्यफूल
- (3) घ्लम
- (4) वांगे

88. अचूक विधान निवडा.

- (1) ग्लुकॅगॉन हायपोग्लायसेमिआशी निगडीत आहे.
- (2) इन्सुलिन स्वादुपिंड पेशी आणि मेदपेशीवर किया करते.
- (3) इन्सुलिन हे हायपरग्लायसेमिआशी निगडीत आहे.
- (4) ग्लुकोकॉरटीकॉइड्स ग्लुकोज जनन प्रक्रिया उत्तेजित करतात.

89. रात्रीच्या समयी व भल्या पहाटे गवताच्या पात्यांवर दवबिंदू तयार होऊन जलोत्सर्जन होण्यास _____ ही प्रक्रिया कारणीभूत आहे.

- (1) मूलदाब
- (2) अंतःशोषण
- (3) रससंकोच
- (4) बाष्णोत्सर्जन

90.

पेशी चक्रातून काही विभाजन होणाऱ्या पेशी बाहेर पडून सुप्त प्रावस्थेत जातात. याला (G_0) सुप्त प्रावस्था असे म्हणतात. ही प्रावस्था _____ नंतर होते.

- (1) G_1 प्रावस्थे
- (2) S प्रावस्थे
- (3) G_2 प्रावस्थे
- (4) M प्रावस्थे

91.

सरल आवर्त गतित कणाचे विस्थापन व त्वरण यातील प्रावस्थांतर _____ आहे.

- (1) $\frac{3\pi}{2}$ rad
- (2) $\frac{\pi}{2}$ rad
- (3) शून्य
- (4) π rad


92.

एका लांब सोलेनॉइडची लांबी 50 cm असून त्यास 100 वेढे आहेत व त्यातून 2.5 A धारा वाहते. सोलेनॉइडच्या मध्यावर चुंबकीय क्षेत्र _____ आहे.

- $$(\mu_0 = 4\pi \times 10^{-7} \text{ T m A}^{-1})$$
- (1) $3.14 \times 10^{-4} \text{ T}$
 - (2) $6.28 \times 10^{-5} \text{ T}$
 - (3) $3.14 \times 10^{-5} \text{ T}$
 - (4) $6.28 \times 10^{-4} \text{ T}$

93.

एका वजनविरहीत दोरीच्या टोकांना दोन वस्तु 4 kg व 6 kg वजनाच्या बांधलेल्या आहेत. ती दोरी घर्षणविरहीत कपीवरुन जाते (आकृती पहा). संहीतचे त्वरण, गुरुत्वाय त्वरणाच्या भाषेत (g) _____ आहे.



- (1) $g/2$
- (2) $g/5$
- (3) $g/10$
- (4) g

94. विद्युत क्षेत्र व चुंबकीय क्षेत्र यांचे घटकाबरोबर विद्युत चुंबकीय तरंगाची तीव्रता यांनी सहाय्यीत केलेले गुणोत्तर _____ आहे. (c = विद्युत चुंबकीय तरंगाचा वेग)
- $1 : 1$
 - $1 : c$
 - $1 : c^2$
 - $c : 1$
95. अवकाशातील एका भागात, 0.2 m^3 आकारमानात, सगळीकडे 5 V विद्युत विभव आढळले. त्या भागातील विद्युत क्षेत्राचे परिमाण _____ आहे.
- 0.5 N/C
 - 1 N/C
 - 5 N/C
 - शून्य
96. एकअणुक वायुसाठी सरासरी औषिक ऊर्जा _____ आहे.
(k_B = बोल्टझमनचा स्थिरांक व T = निरपेक्ष तापमान)
- $\frac{3}{2} k_B T$
 - $\frac{5}{2} k_B T$
 - $\frac{7}{2} k_B T$
 - $\frac{1}{2} k_B T$
97. एक कण ज्याची सदिश स्थिती $2\hat{k} \text{ m}$ आहे, त्याच्या आरंभावर $3\hat{j} \text{ N}$ बल कार्य करते तेव्हा आघूर्ण काढा :
- $6\hat{j} \text{ N m}$
 - $-6\hat{i} \text{ N m}$
 - $6\hat{k} \text{ N m}$
 - $6\hat{i} \text{ N m}$
98. रेणू व्यास d व n घनता अंक असलेल्या वायूचा माध्य मुक्त पथ _____ असा अभिव्यक्त करता येऊ शकेल.
- $\frac{1}{\sqrt{2} n \pi d^2}$
 - $\frac{1}{\sqrt{2} n^2 \pi d^2}$
 - $\frac{1}{\sqrt{2} n^2 \pi^2 d^2}$
 - $\frac{1}{\sqrt{2} n \pi d}$

99. 0.5 g पदार्थाची समतुल्यता ऊर्जा _____ आहे.

- $4.5 \times 10^{13} \text{ J}$
- $1.5 \times 10^{13} \text{ J}$
- $0.5 \times 10^{13} \text{ J}$
- $4.5 \times 10^{16} \text{ J}$

100. एका स्कू प्रमाणीचे लघुतम माप 0.01 mm असून त्याच्या वर्तुळाकार मापनश्रेणीत 50 भाग आहेत.

- स्कू प्रमाणीच्या आट्यांमधील अंतर _____ आहे.
- 0.25 mm
 - 0.5 mm
 - 1.0 mm
 - 0.01 mm

101. दोन A व B ह्या नळकांड्यांची क्षमता सारखीच असून ते तोटीच्या सहाय्याने एकमेकास जोडलेले आहेत. A मध्ये मानक तापमानाचा व दाबाचा आदर्श वायू आहे. B हा पूर्णपणे निर्वात आहे. पूर्ण संहती औषिक दृष्ट्या रोधित आहे. तोटी एकदम उघडली. ती पद्धत _____ आहे.

- समोष्ण
- समआयती
- समभारिक
- समतापी

102. एका नळकांड्यात 249 kPa दाबाचा व 27°C तापमानाचा हायड्रोजन वायू भरलेला आहे. त्याची घनता _____ आहे. ($R = 8.3 \text{ J mol}^{-1} \text{ K}^{-1}$)

- 0.2 kg/m^3
- 0.1 kg/m^3
- 0.02 kg/m^3
- 0.5 kg/m^3

103. जेव्हा युरेनियम समस्थानिक $^{235}_{92}\text{U}$ हा न्युट्रॉन बरोबर मारा केला, तो $^{89}_{36}\text{Kr}$ उत्पन्न करतो, तीन न्युट्रॉन्स व _____.

- $^{91}_{40}\text{Zr}$
- $^{101}_{36}\text{Kr}$
- $^{103}_{36}\text{Kr}$
- $^{144}_{56}\text{Ba}$

104. $3 \times 10^{-10} \text{ Vm}^{-1}$ विद्युत क्षेत्रात, $7.5 \times 10^{-4} \text{ m s}^{-1}$ अनुगमन वेग असलेल्या एका प्रभारित कणाची गतिशिलता $\text{m}^2 \text{ V}^{-1} \text{ s}^{-1}$ मध्ये _____ आहे.

- 2.5×10^6
- 2.5×10^{-6}
- 2.25×10^{-15}
- 2.25×10^{15}

105. अर्थापूर्ण आकडे विचारात घेता, $9.99 \text{ m} - 0.0099 \text{ m}$ ची किंमत किती आहे?

- 9.98 m
- 9.980 m
- 9.9 m
- 9.9801 m

106. एका लोखंडाच्या दांड्याची प्रभाव्यता 599 आहे व तो 1200 A m^{-1} चुंबकन क्षेत्रात ठेवला. दांड्याच्या पदार्थाची पार्यता _____ आहे.

- $$(\mu_0 = 4\pi \times 10^{-7} \text{ T m A}^{-1})$$
- $8.0 \times 10^{-5} \text{ T m A}^{-1}$
 - $2.4\pi \times 10^{-5} \text{ T m A}^{-1}$
 - $2.4\pi \times 10^{-7} \text{ T m A}^{-1}$
 - $2.4\pi \times 10^{-4} \text{ T m A}^{-1}$

107. एका गोलाकार वाहकाची त्रिज्या 10 cm असून त्यावर $3.2 \times 10^{-7} \text{ C}$ एवढा प्रभार एकसमानतेने पसरलेला आहे. गोलाच्या मध्यापासून 15 cm अंतरावरील बिंदूवर विद्युत क्षेत्राची किंमत किती आहे?

$$\left(\frac{1}{4\pi\epsilon_0} = 9 \times 10^9 \text{ N m}^2/\text{C}^2 \right)$$

- $1.28 \times 10^5 \text{ N/C}$
- $1.28 \times 10^6 \text{ N/C}$
- $1.28 \times 10^7 \text{ N/C}$
- $1.28 \times 10^4 \text{ N/C}$

108. एक सरीतील LCR परिपथ प्रत्यावर्ती धारेच्या व्होल्टता उद्गमास जोडलेला आहे. जेव्हा परिपथातून L काढून टाकला तेव्हा धारा व व्होल्टता यातील प्रावस्थांतर $\frac{\pi}{3}$ आहे. जर परिपथातून C काढून टाकला तर धारा व व्होल्टता यातील प्रावस्थांतर पुन्हा $\frac{\pi}{3}$ आहे. परिपथाचा शक्ती गुणक _____ आहे.
- 0.5
 - 1.0
 - 1.0
 - शून्य


109. r त्रिज्या असलेली केशिका नमी पाण्यात बुडविली व त्यामध्ये h उंचीपर्यंत पाणी चढते. केशिकेतील पाण्याचे वस्तुमान 5 g आहे. दूसरी $2r$ त्रिज्या असलेली केशिका नमी पाण्यात बुडविली. त्या नमीत चढलेल्या पाण्याचे वस्तुमान _____ आहे.

- 5.0 g
- 10.0 g
- 20.0 g
- 2.5 g

110. यंगच्या द्विचिती प्रयोगात, जर संसंजी उद्गमांमधील अंतर अर्धे केले व पडव्यापासून संसंजी उद्गमांपर्यंतचे अंतर दुप्पट केले तर झल्लरींची रुदी _____ होते.

- अर्धी
- चार पट
- एक चतुर्थांश
- दुप्पट

111. दाखविलेल्या तर्क परिपथात, सत्य तक्ता _____ आहे.



- | | | |
|-------|---|---|
| (1) A | B | Y |
| 0 | 0 | 0 |
| 0 | 1 | 1 |
| 1 | 0 | 1 |
| 1 | 1 | 1 |
| (2) A | B | Y |
| 0 | 0 | 1 |
| 0 | 1 | 1 |
| 1 | 0 | 1 |
| 1 | 1 | 0 |
| (3) A | B | Y |
| 0 | 0 | 1 |
| 0 | 1 | 0 |
| 1 | 0 | 0 |
| 1 | 1 | 0 |
| (4) A | B | Y |
| 0 | 0 | 0 |
| 0 | 1 | 0 |
| 1 | 0 | 0 |
| 1 | 1 | 1 |

112. रोधाचा वर्ण संकेत खाली दिलेला आहे :



रोध व सहनक्षमता अनुक्रमे _____ आहेत.

- (1) $47 \text{ k}\Omega$, 10%
- (2) $4.7 \text{ k}\Omega$, 5%
- (3) 470Ω , 5%
- (4) $470 \text{ k}\Omega$, 5%

113. हवा हे माध्यम असताना एका समांतर पट्टी संधारित्राची धारकता $6 \mu\text{F}$ आहे. पराविद्युत माध्यम सरकविले असता, धारकता $30 \mu\text{F}$ होते. माध्यमाचा पराविद्युतांक _____ आहे.

- $$(\epsilon_0 = 8.85 \times 10^{-12} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2})$$
- (1) $1.77 \times 10^{-12} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$
 - (2) $0.44 \times 10^{-10} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$
 - (3) $5.00 \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$
 - (4) $0.44 \times 10^{-13} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$

114. एक चैंडू कळ्याच्या टोकावरून 20 m/s वेगाने उम्ह्या दिशेत खाली फेकला. तो थोड्या वेळाने 80 m/s वेगाने जमिनीवर आढळतो. कळ्याची उंची _____ आहे. ($g = 10 \text{ m/s}^2$)

- (1) 340 m
- (2) 320 m
- (3) 300 m
- (4) 360 m

115. एका वस्तुचे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर 72 N आहे. पृथ्वीच्या अर्ध्या त्रिज्येच्या उंचीवर त्यावर गुरुत्वीय बल किती आहे?

- (1) 32 N
- (2) 30 N
- (3) 24 N
- (4) 48 N

116. एक नगण्य वजन असलेल्या 1 m लांबीच्या टणक दांळ्याच्या दोन टोकांना अनुक्रमे 5 kg व 10 kg वजनाचे दोन कण जोडलेले आहेत.

संहतीचा वस्तुकेंद्र 5 kg कणापासून जवळपास _____ अंतरावर आहे.

- (1) 50 cm
- (2) 67 cm
- (3) 80 cm
- (4) 33 cm

117. p-n संधी स्थान डायोडमधील मध्य भागातील (depletion region) रुंदी _____ मुळे वाढते.

- (1) फक्त व्युत्क्रम अभिनती
- (2) दोनही पुरोगामी अभिनती व व्युत्क्रम अभिनती
- (3) पुरोगामी धारा वाढल्यामुळे
- (4) फक्त पुरोगामी अभिनती

118. अध: सीमा वारंवारतेच्या 1.5 पट वारंवारतेचा प्रकाश प्रकाशसंवेदी पदार्थावर आपाती आहे. जर वारंवारता अर्धी केली व तीव्रता दोनपट केली तर प्रकाशविद्युत धारा किती असेल?

- (1) चार पट
- (2) एक चतुर्थांश
- (3) शून्य
- (4) दोनपट

119. एका तान्यापासून 600 nm तरंगलांबीचा प्रकाश येत आहे असे माना. ज्या दूरदर्शीच्या वस्तुभिंगाचा व्यास 2 m आहे त्या दूरदर्शीच्या वियोजनाची मर्यादा _____ आहे.

- (1) $1.83 \times 10^{-7} \text{ rad}$
- (2) $7.32 \times 10^{-7} \text{ rad}$
- (3) $6.00 \times 10^{-7} \text{ rad}$
- (4) $3.66 \times 10^{-7} \text{ rad}$

120. एक रोधाची तार मिटर सेतुच्या डाव्या मोकळ्या जागेत जोडली व 10Ω चा रोध उजव्या मोकळ्या जागेत जोडला असता सेतु मधील बिंदू सेतुच्या तारेस $3 : 2$ गुणोत्तरात विभागीत होतो. जर रोधाच्या तारेची लांबी 1.5 m आहे, तर 1Ω रोधाच्या तारेची लांबी _____ आहे.

- (1) $1.0 \times 10^{-1} \text{ m}$
- (2) $1.5 \times 10^{-1} \text{ m}$
- (3) $1.5 \times 10^{-2} \text{ m}$
- (4) $1.0 \times 10^{-2} \text{ m}$

121. 20 W/cm^2 सरासरी अभिवाह असलेला प्रकाश 20 cm^2 पृथ्वीय क्षेत्रफळ असलेल्या अपरावर्तीत पृष्ठभागावर लंबरूप पडतो. एका मिनीटात पृष्ठभागानी घेतलेली ऊर्जा _____ आहे.

- (1) $12 \times 10^3 \text{ J}$
- (2) $24 \times 10^3 \text{ J}$
- (3) $48 \times 10^3 \text{ J}$
- (4) $10 \times 10^3 \text{ J}$

122. लहान कोन असलेल्या (लोलकाचा कोन A आहे) लोलकाच्या एका पृष्ठभागावर i आपाती कोन असलेला एक किरण आपाती आहे व विरुद्ध पृष्ठभागापासून तो लंबरूप बाहेर पडतो. जर लोलकाच्या पदार्थाचा अपवर्तनांक μ आहे तर आपाती कोन i जवळ्यास _____ आहे.

$$\begin{array}{ll} (1) & \frac{2A}{\mu} \\ (2) & \mu A \\ (3) & \frac{\mu A}{2} \\ (4) & \frac{A}{2\mu} \end{array}$$

123. $40 \mu F$ चे संधारित्र $200 V, 50 Hz$ प्रत्यावर्ती धारेच्या पुरवठ्यास जोडले. परिपथातील धारेची वर्गमाध्य वर्गमूळ किंमत जवळ्यास _____ आहे.

$$\begin{array}{ll} (1) & 2.05 A \\ (2) & 2.5 A \\ (3) & 25.1 A \\ (4) & 1.7 A \end{array}$$

124. प्रतिबलाची मिती _____ आहे.

$$\begin{array}{ll} (1) & [ML^2T^{-2}] \\ (2) & [ML^0T^{-2}] \\ (3) & [ML^{-1}T^{-2}] \\ (4) & [MLT^{-2}] \end{array}$$

125. आंतरपृष्ठासाठी ब्रेवस्टरचा कोन i_b _____ असला पाहिजे.

$$\begin{array}{ll} (1) & 30^\circ < i_b < 45^\circ \\ (2) & 45^\circ < i_b < 90^\circ \\ (3) & i_b = 90^\circ \\ (4) & 0^\circ < i_b < 30^\circ \end{array}$$

126. एका स्थिर आधारापासून L लांबीची व A काटाऱेद क्षेत्रफल असलेली एक तार टांगलेली आहे. जेव्हा तिच्या मोकळ्या टोकापासून M वस्तुमान टांगलेले असते तेव्हा तिची लांबी L_1 पर्यंत बदलते. यंगच्या मापांकाची पदावली _____ आहे.

$$\begin{array}{ll} (1) & \frac{Mg(L_1 - L)}{AL} \\ (2) & \frac{MgL}{AL_1} \\ (3) & \frac{MgL}{A(L_1 - L)} \\ (4) & \frac{MgL_1}{AL} \end{array}$$

127. एका लहान विद्युत द्विघुवाचे द्विघुव आघूर्ण $16 \times 10^{-9} C m$ आहे. द्विघुवाच्या मध्यापासून $0.6 m$ अंतरावरील बिंदू जो द्विघुव अक्षाशी 60° चा कोन करतो त्या द्विघुवामुळे विद्युत विभव _____ आहे.

$$\left(\frac{1}{4\pi\epsilon_0} = 9 \times 10^9 N m^2/C^2 \right)$$

$$\begin{array}{ll} (1) & 200 V \\ (2) & 400 V \\ (3) & शून्य \\ (4) & 50 V \end{array}$$

128. एक गिटारमध्ये, A व B ह्या दोन दोन्या सारख्याच पदार्थापासून बनविल्या असून त्या किंवित स्वरमिलाफ होत नाहीत व $6 Hz$ वारंवारतेचे विस्पंद तयार करतात. जेव्हा B मधील ताण थोडा कमी केला, विस्पंद वारंवारता $7 Hz$ पर्यंत वाढते. जर A ची वारंवारता $530 Hz$ आहे, तर B ची मूळ वारंवारता _____ असेल.

$$\begin{array}{ll} (1) & 524 Hz \\ (2) & 536 Hz \\ (3) & 537 Hz \\ (4) & 523 Hz \end{array}$$

129. एक इलेक्ट्रॉन स्थिरतेपासून V volt विभवांतरात त्वरित केला. जर इलेक्ट्रॉनची डी-ब्रोग्ली तरंगलांबी $1.227 \times 10^{-2} nm$ आहे, तर विभवांतर _____ आहे.

$$\begin{array}{ll} (1) & 10^2 V \\ (2) & 10^3 V \\ (3) & 10^4 V \\ (4) & 10 V \end{array}$$

130. ज्या घनांचा तापमान रोधगुणांक ऋण आहे ते _____ आहेत.

$$\begin{array}{ll} (1) & फक्त रोधी \\ (2) & फक्त अर्धवाहक \\ (3) & रोधी व अर्धवाहक \\ (4) & घातू \end{array}$$


131. DNA चा एक बंध तोडण्यासाठी $10^{-20} J$ एवढी ऊर्जा लागते. हि किंमत eV मध्ये जवळ्यास _____ आहे.

$$\begin{array}{ll} (1) & 0.6 \\ (2) & 0.06 \\ (3) & 0.006 \\ (4) & 6 \end{array}$$

132. दोन भरीव कॉपर गोळ्यांची त्रिज्या r_1 व r_2 असून ($r_1 = 1.5 r_2$) त्यांचे तापमान 1 K ने वाढविण्यासाठी लागलेल्या उष्णतेचे गुणोत्तर _____ आहे.

- (1) $\frac{9}{4}$
- (2) $\frac{3}{2}$
- (3) $\frac{5}{3}$
- (4) $\frac{27}{8}$

133. खालीलपैकी कोणता आलेख तांब्यासाठी रोधकता (ρ) व तापमान (T) बरोबर बदल दाखवितो?




134. ट्रांझीस्टरच्या क्रियेत, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

- (1) पाया, उत्सर्जी व संग्राही भाग यांचा आकार सारखाच असला पाहिजे.
- (2) उत्सर्जी संधिस्थान व संग्राही संधिस्थान दोनही पुरोगामी अभिनती आहेत.
- (3) पायाचा भाग खुप बारीक असला पाहिजे व हलका प्रलेपित असावा.
- (4) पाया, उत्सर्जी व संग्राही भाग यांना सारखीच प्रलेपनाची संहती असली पाहिजे.

135. खालीलपैकी कोणती एक बोहरची प्रतिकृती योग्य नाही?

- (1) एकत: आयनित हेलियम अणू (He^+)
- (2) ड्युटेरॅन अणू
- (3) एकत: आयनित निअॅन अणू (Ne^+)
- (4) हायड्रोजन अणू

136. खालील अभिक्रियेतील कार्बनच्या आक्सिडनांकातील बदल किती आहे?



- (1) 0 ते +4
- (2) -4 ते +4
- (3) 0 ते -4
- (4) +4 ते +4

137. प्लॅटिनम (Pt) इलेक्ट्रोड वापरून विरल सल्फ्यूरिक आम्लाचे विद्युत अपघटन केल्यास अॅनोडला मिळणारे उत्पाद असेल:

- (1) ऑक्सिजन वायू
- (2) H_2S वायू
- (3) SO_2 वायू
- (4) हायड्रोजन वायू

138. अभिक्रियेतील अभिक्रियाची संहती वाढविल्यास _____ मध्ये बदल होतो.

- (1) अभिक्रिया उष्णा
- (2) सीमा ऊर्जा
- (3) संघात वारंवारता
- (4) सक्रियण ऊर्जा

139. विरल NaOH च्या उपस्थितीत बेन्झालिडहाईड व ऑसिटोफिनोन मधील अभिक्रियेला _____ समजतात.

- (1) कॅनिंग्रेची अभिक्रिया
- (2) काट-कॅनिंग्रेची अभिक्रिया
- (3) काट-अल्डॉल संघनन
- (4) अल्डॉल संघनन

140. खालील कोणत्या अल्केनची तुर्टझ अभिक्रियेने जास्त प्राप्ती होऊ शकत नाही?

- (1) 2,3-डायमिथाईलब्यूटेन
- (2) n-हेप्टेन
- (3) n-ब्यूटेन
- (4) n-हेक्जेन

141. खालील कोणते नैसर्गिक बहुवारिक आहे ?

- poly (Butadiene-styrene)
- polybutadiene
- poly (Butadiene-acrylonitrile)
- cis-1,4-polyisoprene

142. N_2 व Ar वायुंच्या एक नल्कांड्यातील मिश्रणात 7 g N_2 व 8 g Ar आहे. जर नल्कांड्यातील वायुंच्या मिश्रणाचा एकूण दाब 27 bar आहे, नायट्रोजनचा आंशिक दाब _____ असेल.

[अणु वस्तुमान : N = 14, Ar = 40 ($g\ mol^{-1}$ मध्ये) वापरा]

- 12 bar
- 15 bar
- 18 bar
- 9 bar

143. खालील जोड्या जुळवा व योग्य पर्याय ओळखा.

- | | |
|------------------------------|---|
| (a) $CO(g) + H_2(g)$ | (i) $Mg(HCO_3)_2 + Ca(HCO_3)_2$ |
| (b) पाण्याचा तात्पुरता जडपणा | (ii) इलेक्ट्रॉनची कमतरता असलेले हायड्राईड |
| (c) B_2H_6 | (iii) सिंथेसिस वायू |
| (d) H_2O_2 | (iv) प्रतलीय नसलेली संरचना |
| (a) (b) (c) (d) | |
| (1) (iii) (ii) (i) (iv) | |
| (2) (iii) (iv) (ii) (i) | |
| (3) (i) (iii) (ii) (iv) | |
| (4) (iii) (i) (ii) (iv) | |

144. $2Cl(g) \rightarrow Cl_2(g)$ या अभिक्रियेसाठी खालील कोणते पर्याय योग्य आहे ?

- $\Delta_rH > 0$ व $\Delta_rS < 0$
- $\Delta_rH < 0$ व $\Delta_rS > 0$
- $\Delta_rH < 0$ व $\Delta_rS < 0$
- $\Delta_rH > 0$ व $\Delta_rS > 0$

145. अंतःकेंद्रित घनाकृति संरचना (bcc) असलेल्या मूलद्रव्याच्या कोशाच्या बाजूची लांबी 288 pm आहे, तर त्याची आणिक त्रिज्या _____ आहे.

- $\frac{\sqrt{2}}{4} \times 288\ pm$
- $\frac{4}{\sqrt{3}} \times 288\ pm$
- $\frac{4}{\sqrt{2}} \times 288\ pm$
- $\frac{\sqrt{3}}{4} \times 288\ pm$

146. यूरिआची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन A तयार होते A चे अपघटन B मध्ये होते. B हे $Cu^{2+}(aq)$ मधून पाठविल्यावर गर्द निव्या रंगाचे C द्रावण मिळते. खालील कोणते सूत्र C चे आहे ?

- $[Cu(NH_3)_4]^{2+}$
- $Cu(OH)_2$
- $CuCO_3 \cdot Cu(OH)_2$
- $CuSO_4$

147. ऑसिटोन व मेथीलमॅग्नेशिअम क्लोराईड मधील अभिक्रियेच्या जलीय अपघटनानंतर _____ देर्इल.

- Sec. butyl alcohol
- Tert. butyl alcohol
- Isobutyl alcohol
- Isopropyl alcohol

148. खालील धातू खूप विकरे सक्रिय करणारा, ग्लुकोजच्या ऑक्सिडन मध्ये भाग घेऊन ATP तयार करणारा व सोडियम बरोबर चेता निर्देशक पारगमनसाठी जबाबदार असलेला आयन आहे :

- तांबे
- कॅल्शियम
- पोटॅशिअम
- लोखंड

149. $^{175}_{71}Lu$, मधील प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या अनुक्रमे _____ आहे.

- 104, 71 व 71
- 71, 71 व 104
- 175, 104 व 71
- 71, 104 व 71

150. खालील कोणत्या रेणूंच्या संचाची द्विधुव आघूर्ण शून्य आहे ?

- बोरॅन ट्रायफ्लूओराईड, हायट्रोजन फ्लूओराईड, कार्बन डायऑक्साईड, 1,3-डायक्लोरोबेन्झिन
- नायट्रोजन ट्रायफ्लूओराईड, बेरिलिअम डायफ्लूओराईड, पाणी, 1,3-डायक्लोरोबेन्झिन
- बोरॅन ट्रायफ्लूओराईड, बेरिलिअम डायफ्लूओराईड, कार्बन डायऑक्साईड, 1,4-डायक्लोरोबेन्झिन
- अमोनिया, बेरिलिअम डायफ्लूओराईड, पाणी, 1,4-डायक्लोरोबेन्झिन

151. अस्तित्वात नसलेला रेणू ओळखा.

- (1) Li_2
- (2) C_2
- (3) O_2
- (4) He_2

152. चुकीची जोडी ओळखा.

नाव	IUPAC कार्यालयीन नावे
(a) Unnilunium	(i) Mendelevium
(b) Unniltrium	(ii) Lawrencium
(c) Unnilhexium	(iii) Seaborgium
(d) Unununniun	(iv) Darmstadtium
(1) (b), (ii)	
(2) (c), (iii)	
(3) (d), (iv)	
(4) (a), (i)	

153. पहिल्या अभिक्रिया कोटीचा वेग स्थिरांक $4.606 \times 10^{-3} \text{ s}^{-1}$ आहे. 2.0 g अभिक्रिया 0.2 g पर्यंत कमी होण्यासाठी लागणारा वेळ _____ आहे.

- (1) 200 s
- (2) 500 s
- (3) 1000 s
- (4) 100 s

154. खालील बरोबर असलेले विधान ओळखा :

- (1) CO_2 च्या निकासामुळे पुढीदार तांबे, पुढीदार दिसते.
- (2) निकेलचे बाष्प स्थिती शुद्धीकरण हे वऱ्हन आर्केल पद्धतीने केले जाते.
- (3) कच्च्या लोखंडाला साचेकाम करून विविध आकार देता येते.
- (4) घडीव लोखंड हे 4% कार्बन असलेले अशुद्ध लोखंड आहे.

155. Zeta विभवाचे मापन हे कोलॉइडी द्रावणाचे कोणते गुणधर्म निश्चित करण्यासाठी वापरतात ?

- (1) द्रावणीयता
- (2) कोलॉइडी कणांची स्थैर्यता
- (3) कोलॉइडी कणांचा आकार
- (4) विष्णविता

156. खालील कोणत्या सल्फरच्या ऑक्झोआम्लामध्ये $-\text{O}-\text{O}-$ बंध आहे?

- (1) H_2SO_4 , सल्फूरिक आम्ल
- (2) $\text{H}_2\text{S}_2\text{O}_8$, पेरोक्सोडायसल्फूरिक आम्ल
- (3) $\text{H}_2\text{S}_2\text{O}_7$, पायरोसल्फूरिक आम्ल
- (4) H_2SO_3 , सल्फूरस आम्ल





157. 2-ब्रोमो-पेन्टेनची विलोपन अभिक्रियेमुळे पेन्ट-2-ईन मिळणारी अभिक्रिया आहे :

- (a) β -विलोपन अभिक्रिया
 - (b) Zaitsev नियमाचे पालन करते
 - (c) डिहायड्रोहॉलोजिनेशन अभिक्रिया
 - (d) निर्जलन अभिक्रिया
- (1) (a), (c), (d)
 - (2) (b), (c), (d)
 - (3) (a), (b), (d)
 - (4) (a), (b), (c)

158. खालील बरोबर असलेली विधाने ओळखा :

- (a) आईसक्रीम व शीत अन्नासाठी प्रशीतक म्हणुन $\text{CO}_2(\text{g})$ वापरतात.
 - (b) C_{60} संरचनेत सहा सदस्यांच्या 12 कार्बन कड्या व पाच सदस्यांच्या 20 कार्बन कड्या असतात.
 - (c) ZSM-5 हे एक प्रकारचे झिओलाईट अल्कोहोलचे गॅसोलिन मध्ये रूपांतर करण्यासाठी वापरतात.
 - (d) CO हा रंगहीन व वास नसलेला वायू आहे.
- (1) (a) व (c) फक्त
 - (2) (b) व (c) फक्त
 - (3) (c) व (d) फक्त
 - (4) (a), (b) व (c) फक्त

159. एक अल्किन ओज्जोनी अपघटनाने मिथेनल हा एक उत्पाद देतो. त्याची संरचना आहे :



160. कागद वर्णलेखन हे _____ चे उदाहरण आहे.

- (1) विभाजन वर्णलेखन
- (2) पातळ-स्तर वर्णलेखन
- (3) स्तंभ वर्णलेखन
- (4) अधिशोषण वर्णलेखन

161. खालील जोड्या जुळवा :

- | | |
|------------------------------------|-----------------|
| ऑक्साईड | गुणधर्म |
| (a) CO | (i) आम्लारि |
| (b) BaO | (ii) उदासीन |
| (c) Al ₂ O ₃ | (iii) आम्लधर्मी |
| (d) Cl ₂ O ₇ | (iv) उभयधर्मी |

खालील कोणता पर्याय बरोबर आहे?

- | | | | |
|-----------|-------|-------|-------|
| (a) | (b) | (c) | (d) |
| (1) (ii) | (i) | (iv) | (iii) |
| (2) (iii) | (iv) | (i) | (ii) |
| (3) (iv) | (iii) | (ii) | (i) |
| (4) (i) | (ii) | (iii) | (iv) |

162. खालील कोणत्या एकात अणुंची संख्या सर्वाधिक आहे ?

- (1) 1 g चे Mg(s) [Mg चे अणु वस्तुमान = 24]
- (2) 1 g चे O₂(g) [O चे अणु वस्तुमान = 16]
- (3) 1 g चे Li(s) [Li चे अणु वस्तुमान = 7]
- (4) 1 g चे Ag(s) [Ag चे अणु वस्तुमान = 108]

163. खालील कोणते ऑमिनो आम्ल हे आम्लारी आहे ?

- (1) Alanine
- (2) Tyrosine
- (3) Lysine
- (4) Serine

164. Cr²⁺ आयनची गणना केलेली केवळ आभ्राम चुंबकीय आघूण आहे.

- (1) 4.90 BM
- (2) 5.92 BM
- (3) 2.84 BM
- (4) 3.87 BM

165. सुकोजच्या जलीय अपघटनेपासून _____ मिळते.

- (1) α-D-Glucose + β-D-Glucose
- (2) α-D-Glucose + β-D-Fructose
- (3) α-D-Fructose + β-D-Fructose
- (4) β-D-Glucose + α-D-Fructose

166. खालील कोणते मिश्रण राऊल्टच्या नियमापासून धन विचलन दर्शविते ?

- (1) Benzene + Toluene
- (2) Acetone + Chloroform
- (3) Chloroethane + Bromoethane
- (4) Ethanol + Acetone

167. खालील कोणत्या कारणामुळे tert. butyl carbocation हे sec. butyl carbocation पेक्षा जास्त स्थिर आहे?

- (1) –CH₃ गटांचा + R परिणाम
- (2) –CH₃ गटांचा – R परिणाम
- (3) बंधरहित संस्पंदन
- (4) –CH₃ गटांचा – I परिणाम

168. Ni(OH)₂ ची 0.1 M NaOH मधील द्रावणीयता शोधून काढा. दिलेले आहे ionic product Ni(OH)₂ साठी 2×10^{-15} आहे.

- (1) $2 \times 10^{-8} \text{ M}$
- (2) $1 \times 10^{-13} \text{ M}$
- (3) $1 \times 10^8 \text{ M}$
- (4) $2 \times 10^{-13} \text{ M}$

169. खालील कोणते कटायनी निर्मलक आहे ?

- सोडियम स्टिरेट
- Cetyltrimethyl ammonium bromide
- सोडिअम dodecylbenzene sulphonate
- सोडियम लॉरिल सल्फेट

170. बेन्जिनचा गोठणांक घट स्थिरांक (K_f) $5.12 \text{ K kg mol}^{-1}$ आहे. बेन्जिन मध्ये अबाधनशील द्राव्य असलेल्या द्रावणाची मोललता 0.078 M आहे, त्या द्रावणाचा गोठणांक घट _____ आहे. (दोन दशांशचिन्हांपर्यंत वलयांकित केलेले)

- 0.80 K
- 0.40 K
- 0.60 K
- 0.20 K


171. चुकीचे विधान ओळखा :

- गुणित ऑक्सिडन स्थिती व संकुले तयार करण्याच्या क्षमतेमुळे, संकरण-धातू आणि त्यांची संयुगे उत्प्रेरक सक्रिय म्हणुन ओळखले जातात.
- H, C किंवा N सारखे लहान अणू जेव्हा अणू धातूंच्या स्फटिकी जालकातील पोकळ्यांमध्ये अडकतात, तेव्हा त्या संयुगांना आंतरकोशी संयुगे म्हणतात.
- कोमिअमची ऑक्सिडन स्थिती CrO_4^{2-} आणि $\text{Cr}_2\text{O}_7^{2-}$ मध्ये सारखी नाही.
- पाण्यामध्ये $\text{Cr}^{2+}(\text{d}^4)$ हे $\text{Fe}^{2+}(\text{d}^6)$ पेक्षा जास्त तीव्र क्षपणक आहे.

172. कार्बन मोनॉक्साइड संबंधी खालील कोणते विधान बरोबर नाही ?

- रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करते.
- कार्बोक्सीहिमोग्लोबिन (CO ला बांधलेले हिमोग्लोबिन) हे ऑक्सीहिमोग्लोबिन पेक्षा कमी स्थायी (less stable) आहे.
- अपूर्ण ज्वलनामुळे ते तयार होते.
- ते कार्बोक्सीहिमोग्लोबिन तयार करते.

173. Sucrose जलीय अपघटन खालील अभिक्रियेद्वारे दिले आहे.








300 K तापमानास समतोल स्थिरांक (K_f) 2×10^{13} आहे, तर त्याच समान तापमानास $\Delta_r G^\circ$ ची किंमत _____ असेल.

- $8.314 \text{ J mol}^{-1}\text{K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(2 \times 10^{13})$
- $8.314 \text{ J mol}^{-1}\text{K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(3 \times 10^{13})$
- $-8.314 \text{ J mol}^{-1}\text{K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(4 \times 10^{13})$
- $-8.314 \text{ J mol}^{-1}\text{K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(2 \times 10^{13})$

174. खालील सहबद्धींचा वाढत्या तीव्र क्षेत्राचा कोणता क्रम, सहबद्ध संयुगे तयार करण्यासाठी बरोबर आहे ?

- $\text{SCN}^- < \text{F}^- < \text{CN}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-}$
- $\text{F}^- < \text{SCN}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-} < \text{CN}^-$
- $\text{CN}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-} < \text{SCN}^- < \text{F}^-$
- $\text{SCN}^- < \text{F}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-} < \text{CN}^-$

175. खालील अभिक्रियांच्या क्रमामधील X संयुग ओळखा :



176. समोष्ट स्थितीत आदर्श वायुच्या मुक्त प्रसरणासाठीचा योग्य पर्याय _____ आहे.

- $q = 0, \Delta T < 0$ आणि $w > 0$
- $q < 0, \Delta T = 0$ आणि $w = 0$
- $q > 0, \Delta T > 0$ आणि $w > 0$
- $q = 0, \Delta T = 0$ आणि $w = 0$





177. वितळलेल्या CaCl_2 पासून 20 g कॅल्शिअम मिळण्यासाठी
आवश्यक असलेल्या फेरेडेंची (F) संख्या _____ आहे.
(अणू वस्तुमान, $\text{Ca} = 40 \text{ g mol}^{-1}$)

- (1) 2
- (2) 3
- (3) 4
- (4) 1





178. CaCl_2 , MgCl_2 व NaCl च्या द्रावणातुन HCl पाठविला.
खालील कोणते संयुगाचे (संयुगांचे) स्फटिकीकरण होईल ?

- (1) फक्त NaCl
- (2) फक्त MgCl_2
- (3) NaCl , MgCl_2 व CaCl_2
- (4) MgCl_2 व CaCl_2 दोन्ही

179. ऑनिसोलचे खंडन HI बरोबर केल्यास _____ मिळते.



180. खालील कोणते अमाईन, हे कार्बिलअमाईन परीक्षा देईल?



- o O o -

Space For Rough Work / कच्या कामासाठी जागा

Space For Rough Work / कच्या कामासाठी जागा

Space For Rough Work / कच्या कामासाठी जागा